

AMAR. 54. — 2) *Windrose* (vgl. दिङ्क्र) VARĀH. BRH. S. 87, 47 (दिङ्म<sup>०</sup>).  
दिङ्माडल (2. दिङ् + मा<sup>०</sup>) m. = दिङ्कारिन् RĪĠA-TAR. 4, 701.

दिङ्मुख (2. दिङ् + मुख) n. *Himmelsgegend*: कुरिवाकृन्<sup>०</sup> VIKR. 47.  
141. नीवा — परागान्वान्दान् — भूरिशो दिङ्मुखेषु *in alle Himmels-  
gegenden* AMAR. 54. DAČAK. in BENF. CHR. 180, 12. बम्भम्यते कथं धर्म-  
वाङ्मया सर्वदिङ्मुखम् CATR. 1, 18. सुरभीकृतदिङ्मुख 41. दीप्तियोतितदि-  
ङ्मुखा KATHĀS. 18, 77. Platz SŪRJAS. 2, 2.

दिङ्मूठ (2. दिङ् + मूठ) adj. *in den Himmelsgegenden irre, sich in  
den Himmelsgegenden nicht zurecht finden könnend* R. 3, 60, 3. KAP.  
1, 60. *über dessen Richtung, Lage man in Zweifel ist*: स्तम्भ VARĀH.  
BRH. S. 52, 115.

दिङ्मोक्त (2. दिङ् + मोक्त) m. *das Irwerden in den Himmelsgegenden*  
KĀM. NĪTIS. 14, 24. KATHĀS. 18, 97.

दिङ्माडल oder दिङ्माडन् m. N. pr. eines Wesens im Gefolge des Sonnen-  
gottes H. 103, Sch. BHAVISHJA-P. in Verz. d. Oxf. H. 31, b; vgl. 70, a,  
N. 1. — Vgl. हुण्डि.

दिङ्माडोय m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 181, b, 4 v. u.

दिङ्माडोरी m. *Meerschaum* als v. l. von क्वाडोरी COLEBR. und LOIS. zu  
AK. 2, 9, 105. — Vgl. डिण्डोरी.

दित s. u. 3. und 4. दा.

1. दिति m. N. pr. eines Königs ÇABDĀRTHAKALPATARU im ÇKDR. König  
WILS.

2. दित्ति (von 3. दा) f. 1) *das Zertheilen* TRIK. 3, 3, 161. H. a. n. 2, 172.  
MED. t. 24. — 2) *das Vertheilen, Austheilen; Freigebigkeit oder das  
Haben, Bestitzen*: रूपे च नः स्वयत्प्राप्य देव दित्तिं च रास्वार्दित्तिमूर्ह्युः RV.  
4, 2, 11. Auch personif.: तमग्ने वीरव्यशो देवश्च सविता भगः । दित्तिश्च दा-  
त्ति वार्यम् 7, 15, 12. Vgl. 1. अदिति, wo दिति mit Unrecht auf 1. दा zu-  
rückgeführt wird.

3. दित्ति f. eine neben Aditi genannte Genie, ohne festen Begriff  
und wie es scheint nur als Gegenstück aufgestellt, wie सुर zu असुर.  
AV. 7, 7, 1. 44, 3, 4. 15, 6, 7. 18, 4. VS. 18, 22. Vom Epos an eine Toch-  
ter Dakṣha's, Gemahlin Kaçapa's und Mutter der Daitja, der un-  
versöhnlichen Feinde der Götter. Das unzählbare Geschlecht der Daitja  
wird unmittelbar von ihr oder von ihrem Sohne Hiraṅjakaçipu abgelei-  
tet; neben Hiraṅjakaçipu wird häufig auch Hiraṅjakaçha als jünge-  
rer Bruder genannt. TRIK. 4, 1, 7. 3, 3, 161. H. a. n. 2, 172. MED. t. 24. MBH.  
1, 2520. 2525. 12, 7545. HARIV. 169. 183. fg. 8201. fgg. 11321. 11331.  
12447. 12457. 12910. 12913. R. 3, 20, 12. 16. VP. 122. fg. BHĀG. P. 3, 14,  
7. fgg. 6, 6, 25. Indra zerstückelt ihre Geburt im Mutterleibe, weil  
ihm von dorthier Gefahr droht; aus den Stücken gehen die Mṛut her-  
vor. HARIV. 239. fgg. R. 4, 46, 1. fgg. VP. 131. fg. PAÑKĀT. II, 40.

दितित्त (3. दिति + त्त) m. *ein Sohn der Diti, ein Daitja, ein Feind  
der Götter* H. 238. MBH. 13, 971. HARIV. 12706. BHĀG. P. 6, 9, 39. 8, 9, 16.  
दितित्तारति *Feind der Daitja*, Bein. Viṣṇu's RĪĠA-TAR. 4, 199.

दितित्तनय (3. दिति + न<sup>०</sup>) m. dass. HĀR. 12706. VARĀH. BRH. S. 47, 30.

दितित्तन्दन (3. दिति + न<sup>०</sup>) m. dass. BHĀG. P. 8, 10, 3.

दितित्तमुत्त (3. दिति + मुत्त) m. dass. AK. 1, 1, 1, 7. SĀH. D. 7, 10.

दित्त्य m. dass. ÇABDĀRTHAKALPATARU im ÇKDR. Falsche Form für दित्य.

दित्यवैक्क oder वैक्क m. nom. वाड्, instr. दित्यौक्का, f. दित्यौक्की P.  
3, 2, 64, Sch. 6, 4, 132, Sch. 8, 2, 31, Sch. ein zweijähriger Stier, eine zwei-  
jährige Kuh VS. 14, 10. 18, 26. 28, 25. TS. 4, 3, 3, 1. 5, 6, 15, 1. PAÑKĀV.  
BR. 21, 1. दित्य ist wohl eine Verstümmelung von द्वितीय (vgl. तुर्ववैक्क).  
— Vgl. दित्यौक्क.

दित्सा (vom desid. von 1. दा) f. *das Verlangen —, die Absicht zu ge-  
ben* RĪĠA-TAR. 3, 252. VOP. 5, 15.

दित्तु (wie eben) adj. *zu geben bereit* (mit dem acc.): यत्ते दित्तु प्ररा-  
ध्यं मनो अस्ति श्रुतं वृकत् RV. 5, 39, 3. MBH. 8, 3338. 12, 7247. 13, 7232.  
वरं दित्तुः *zu gewähren bereit* 1, 7733 (वरदि<sup>०</sup> SUND. 4, 23). आद्वम् *für  
Jmd zu veranstalten bereit* 13, 3941. — Vgl. अ<sup>०</sup>.

दित्त्य (wie eben) adj. *was man zu geben bereit ist* P. 3, 1, 97, Sch.  
दित्त्यिषु (vom desid. von दित्तु) adj. *Jmd zu hintergehen im Sinne ha-  
bend* BHĀTT. 9, 33. — Vgl. दित्तु, धित्तु.

दित्तिसु adj. = दित्तु *hinzugeben bereit*: जीवित्तु MBH. 5, 187. Un-  
organische Form mit zweifacher Reduplication.

दित्तिवि = दीदिवि *Himmel* H. ç. 2.

दित्तता (vom desid. von दर्प्) f. *das Verlangen zu sehen* VOP. 26, 189.  
MBH. 1, 385. 8174. N. 24, 15. SĀV. 6, 8. R. 6, 2, c. KATHĀS. 13, 121. 18, 16.  
KAURAP. 38. BHĀG. P. 4, 10, 16. Am Ende eines adj. comp. f. आ RĪĠA-  
TAR. 5, 357.

दित्तनु (wie eben) adj. *zu sehen begierig* (mit dem acc.): पूक्के तदेनो  
वरुण दिदन्तुयो (nach SĀJ. für ०नु: mit Elision) एमि चिकित्तुषो विपृक्कम्  
RV. 7, 56, 3. N. 3, 5, 7, 14. SĀV. 5, 109. INDR. 1, 13. MBH. 1, 14. 2879. 13,  
866. R. 1, 1, 69. 44, 21. RAGH. 11, 85. KATHĀS. 10, 168. GĪT. 12, 27. BHĀG.  
P. 1, 6, 20. 8, 3, 7. MĀRK. P. 23, 1. रण<sup>०</sup> R. 3, 29, 25. *zu sehen — so v. a.  
zu untersuchen, zu prüfen verlangend*: व्यवहारान् M. 8, 1.

दित्तनेय (wie eben) adj. *was man gern sehen mag; ansehnlich, an-  
ziehend* RV. 1, 146, 5. आभूषेयं वो मरुतो मक्षिवन् दिदन्तेण्यं सूर्यस्यैव  
चतणाम् 5, 55, 4. दिदन्तेण्यो दर्शनीयो भवति TBR. 2, 7, 9, 4.

दित्तनेय adj. dass. RV. 3, 1, 12.

दिदा f. N. pr. einer Fürstin von Kāçmīra RĪĠA-TAR. 6, 177. 179.  
188. 203. 205. 302. 8, 228.

दिदानेय (दि<sup>०</sup> + नेय) m. Bein. Kshemagupta's (wegen seiner  
Zuneigung zu Diddā) RĪĠA-TAR. 6, 177.

दिदापाल (दि<sup>०</sup> + पाल) m. N. pr. eines Mannes RĪĠA-TAR. 7, 146.

दिदापुर (दि<sup>०</sup> + पुर) n. N. pr. einer von Diddā erbauten Stadt  
RĪĠA-TAR. 6, 300.

दिदास्वामिन् (दि<sup>०</sup> + स्वा<sup>०</sup>) m. N. eines von Diddā errichteten Hei-  
ligthums RĪĠA-TAR. 6, 300.

दित्तु m. *Geschoss*: मृजदस्ता धृषता दित्तुमस्मै RV. 1, 71, 5. 10, 48, 9.  
इन्द्रा पुत्रं वरुणा दित्तुमस्मिन्नातिष्ठमुग्रा नि वधिष्टे वज्रम् 4, 41, 4. यद्वि-  
द्यवः पतन्तासु प्रक्रीकान् 11. येषु धृषिषु दित्तुवः पतन्त 7, 83, 2. 56, 9. आ-  
रे किंसोनामपं दित्तुमा कृधि 10, 142, 1. 134, 5. 38, 1. AV. 1, 2, 3. दित्तुर्न्या-  
हि VS. 10, 17. 2, 20. Vgl. अण्म<sup>०</sup>. Von दिव् *schleudern* oder von दी  
*fliegen*; vgl. दित्तुत्. — 2) = दिव् *Himmel* H. ç. 2.

दित्तुत् (desselb. Ursprungs wie दित्तु) P. 3, 2, 173. V Artt. 2. f. 1) *Geschoss*;  
auch von denen der Götter, namentlich dem *Donnerkeil* Indra's bau-